

मराठा आरक्षण, राज्य मागासवर्ग आयोग व इतर  
संबंधित विषय हस्तांतरित करणेबाबत.

## महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

शासन निर्णय क्रमांक: आस्थाप्र-२०१७/प्र.क्र.२६४/आस्था-१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: २५ जून, २०१९.

**वाचा:-** महाराष्ट्र शासन अधिसूचना क्र.शाकानि २०१७/प्र.क्र.३३/१८ (र. व का.), दि.०९.०३.२०१७.

### प्रस्तावना:-

महाराष्ट्र शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्र.शाकानि २०१७/प्र.क्र.३३/१८ (र. व का.), दि.०९.०३.२०१७ अन्वये महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या पहिल्या अनुसूचीमध्ये “३२, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग” समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच, सदर अधिसूचनेन्वये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला नेमून दिलेले अधिसूचनेत नमुद विषय नवनिर्मित विभागात समाविष्ट करण्यात आले आहेत. परिणामतः या विभागाशी संबंधित असलेले मराठा आरक्षण, राज्य मागासवर्ग आयोग व अन्य संबंधित विषय नवनिर्मित विभागाकडे हस्तांतरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय:-

महाराष्ट्र शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्र.शाकानि २०१७/प्र.क्र.३३/१८ (र. व का.), दि.०९.०३.२०१७ अन्वये विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गाशी संबंधित विषय विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे, सदर प्रवर्गाशी संबंधित असलेले खाली नमुद सर्व विषय विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाकडे वर्ग करण्यात येत आहेत.

- १) मराठा आरक्षण
- २) सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण
- ३) राज्य मागासवर्ग आयोग
- ४) इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास प्रवर्ग यांचे सुचीमध्ये एखादी जात समाविष्ट करणे
- ५) सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गांच्या जात विषयक सर्व बाबी
- ६) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)

२. हस्तांतरित करण्यात आलेल्या सदर विषयांशी संबंधित अर्थसंकल्पिय तरतुदी तुरंत वि.जा.भ.ज., इ.मा.व. व वि.मा.प्र. कल्याण विभागाने प्रस्ताव सादर केल्यानंतर सा. न्या. व वि.स. विभागाकडून वितरित करण्यात येतील. मात्र वि.जा.भ.ज., इ.मा.व. व वि.मा.प्र. कल्याण विभागाने यासाठी स्वतंत्र लेखाशिर्ष तात्काळ घ्यावे. सबब तरतुदी करण्यासाठी लेखाशिर्ष घेणे व त्याअंतर्गत आवश्यक अर्थसंकल्पिय तरतुद करणे, पुरवणी मागणी करणे, निधी वितरित करणे या व अन्य बाबी यापुढे वि.जा.भ.ज., इ.मा.व. व वि.मा.प्र. कल्याण विभागाने हाताळाव्यात. या विषयांसंबंधीच्या सर्व नस्त्या व कागदपत्रे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाने ताब्यात घ्यावीत.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०६२५१२०१५४९८२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( सं. गि. पाटील )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मंत्री (सा.न्या. व वि.स.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) मा.मंत्री (वि.जा.भ.ज., इ.मा.व. व वि.मा.प्र. कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा.राज्यमंत्री (सा.न्या. व वि.स.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा.राज्यमंत्री (वि.जा.भ.ज., इ.मा.व. व वि.मा.प्र. कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा.प्रधान सचिव (सा.न्या. व वि.स.वि.) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ६) मा.सचिव (वि.जा.भ.ज., इ.मा.व. व वि.मा.प्र. कल्याण विभाग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ७) सर्व सह सचिव / उप सचिव / अवर सचिव / कक्ष अधिकारी, सा.न्या. व वि.स.विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) कक्ष अधिकारी (र. व का.), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ९) निवडनस्ती.